

आदिवासी क्षेत्र उपयोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील  
उपयोजना सन २०१५-१६ चे राज्यस्तरीय योजनेतर्गत  
सर्वसाधारण उपयोगाची झाडे लावणे या योजनेतर्गत  
निधी वितरण करणेबाबत.  
( लेखाशिर्ष - ४४०६ ३७६९ )

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१५/प्र. क्र.१६/कार्यासन.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख: -०४ डिसेंबर, २०१५.

**वाचा -**

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१५/प्र.क्र.८२/अर्थ-३, दि.३०.३.२०१५.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७.४.२०१५.
- ३) वि.वि. शासन परिपत्रक क्र. संकीर्ण- २०१५/ प्र.क्र. ३४/ कोषा.प्रशा.५, दि. २४-०७-२०१५.
- ४) महसूल व वन विभाग, नस्ती क्रमांक एफडीएम- २०१५/ प्र.क्र. १५०(भाग-१) / फ-२.

**शासन निर्णय-**

आदिवासी उपयोजनांतर्गत मागणी क्र.टी-६, ४४०६-वनीकरण व वन्यजीवन यावरील भांडवली खर्च, जनजाती क्षेत्र उपयोजना, जनजाति क्षेत्राबाहेरील उपयोजना, (०१) (०५) सर्वसाधारण उपयोगाची झाडे लावणे ( ४४०६ ३७६९ ) ( राज्य स्तर योजना ) ०२ मजुरी, २१ पुरवठा व सामग्री, या लेखाशीर्षाखाली सन २०१५-१६या आर्थिक वर्षात रु.१४५०.०० लक्ष निधी अर्थसंकल्पित आहे.

राज्य स्तरीय आदिवासी उपयोजनेतर्गत सर्वसाधारण उपयोगाची झाडे लावणे या योजनेतर्गत निधी उपलब्ध करून देतांना वनहक्क कायद्यांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सामुहिक वनहक्क क्षेत्रावर सदर कार्यक्रम राबविणे, योजनेतर्गत उत्पन्न होणारा महसूल अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना देणे, आणि ग्रामसभेला महसूल मिळण्याकरिता प्राधान्य देणे या अटीच्या अधीन राहून सर्वसाधारण उपयोगाची झाडे लावणे ( लेखाशिर्ष ४४०६ ३७६९ ) याखाली अर्थसंकल्पित **रु.१४५०.०० लक्ष निधीतून २९५ हेक्टर क्षेत्रावरील बांधील कामाकरिता रु.२१.२० लक्ष ( रुपये एकवीस लक्ष वीस हजार फक्त ) इतका निधी** या योजनेचे नियंत्रक अधिकारी सचिव (वने), महसूल व वन विभाग यांना खर्चासाठी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर खालील तपशिलाप्रमाणे वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

वनवृत्त	क्षेत्र हेक्टर	वितरीत करावयाची रक्कम ( रु. लक्ष )	शेरा
मुख्यवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.	२९५	२१.२०	बांधील कामे

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना

क्षेत्र व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये.

४. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, महसूल व वन विभाग व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

६. सदर शासनादेश **वाचा** येथील क्रमांक २ मधील वित्त विभागाच्या शासन परिपत्रक शासन परिपत्रक क्र. अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७.४.२०१५. अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201512051147374024 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

**भगवान सावंत**  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. १ सचिव, (वने) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.

३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
४. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
५. महालेखापाल (लेखापरिक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर.
६. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
७. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
८. वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
९. महसूल व वन विभाग (फ-२), मंत्रालय, मुंबई
१०. अवर सचिव (का.क्र.-( १४, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.